



SEAMEC LIMITED
A member of **MMG™**

SEAMEC/BSE/SMO/312/17

2nd August, 2017

To,
Deputy General Manager - Listing
BSE Limited
Corporate Relation Department,
1st Floor, Rotunda Building,
New Marine Lines,
Phirojee Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai - 400 001.

Sub: Newspaper Advertisement of the Notice of the Meeting of Board of Directors of the Company scheduled to be held on 11th August, 2017 - Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir,

Pursuant to Regulation 30 and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith copies of the Newspaper Cuttings published in "Financial Express" (English) and "Navshakti" (Marathi) on 2nd August, 2017 both Mumbai Edition with regard to the captioned subject.

Request you to take the same on records.

Thanking you,

Yours faithfully,
For **SEAMEC LIMITED**

S. N. MOHANTY
PRESIDENT
Corporate Affairs, Legal & Company Secretary

EVERLON
 The 10th Annual General Meeting ("AGM") of the members of the Company is scheduled to be held on Wednesday, August 23, 2017 at 3.45 PM at Babasaheb Dhanurkar Hall, Maharashtra Chamber of Commerce, Oricon House, 6th Floor, Maharashtra Chamber of Commerce Path, Kalaghoda, Fort, Mumbai - 400 001 to transact the business set out in the Notice convening the said AGM.

The Company has dispatched Annual Reports for the financial year 2016-17 on or before 28th July, 2017 to the members (i) through email at their registered e-mail ids, and (ii) through physical copy to the members who have not registered their e-mail ids, in the prescribed mode. Shareholders desiring to receive the Annual Report in the physical mode will continue to get the same free of cost, upon request.

The Notice of 10th AGM and the Annual Report for the year 2016-17 are available on the Company's website www.kamaenergy.co as well as the website of National Securities Depository Limited ("NSDL") - www.evoting.nsdl.com

Book Closure date
 Pursuant to Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, & Section 91 of the Companies Act, 2013 the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed on Wednesday 16th August, 2017 for the purpose of Annual General Meeting.

Remote e-voting Information
 All the business as set out in the Notice of AGM may be transacted through voting by electronic means. The Company has engaged the services of NSDL as the Agency for providing remote e-voting facility. The remote e-voting period commences on August 20, 2017 at 9.00 am and ends on August 22, 2017 at 5.00 pm. Remote e-voting shall not be allowed beyond the said date and time.

A member's voting rights shall be in proportion to his/her share of the paid up equity share capital of the Company as on August 16, 2017.

Any person, who acquires shares of the Company and becomes member of the Company after dispatch of the notice of AGM and holding shares as of the cut-off date i.e. 16th August, 2017, may follow the same instructions mentioned in AGM Notice for e-Voting

A person whose name is recorded in the register of members of the Company or in the register of beneficial owners maintained by the Depositories as on the cut-off (16th August, 2017) date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting in the AGM.

INDIA GLYCOLS LIMITED
 (A Public Sector Undertaking) Power Sector-Western Region, Shreemohini Complex, 345, Kingsway, Nagpur-440 001 Phone : 0712-3048699, Fax : 0712-3048699, www.bhelpswr.co.in

NOTICE INVITING TENDER (NIT) (2017-18/09)
 E-tenders are invited for the jobs/items listed below under bidders meeting respective Qualifying Requirements (QR). Brief description of job and Tender Specification / Notification number is as under.

1. E-Tender No. BHE/PW/PUR/MANUT-CVL SHED1806: Civil works for 15 Nos. of Storage Shed at 4X270 MW Bhadradi TPS, Manuguru, Distt- Bhadradi Kothagudem, Telangana.

HOSTING FOR ABOVE AT BHEL E-PORTAL: 02/08/2017

Please visit our web site -> <https://bhelps.buyjunction.in> for complete details of the tender / corrigendum. Brief notification of the tender / corrigenda etc & Fraud Prevention Policy will also be hosted on BHEL website (www.bhel.com) -> Tender Notification. All corrigenda, addenda, amendments, time extensions clarification, etc to the tender will be hosted on these websites only. Bidder should regularly visit these website to keep themselves updated. इस अधिसूचना का हिंदी रूपमात्र हमारी वेबसाइट www.bhelpswr.co.in -> NIT Hindi पर उपलब्ध है।

AGM (PURCHASE)

Nalwa Sons Investments Limited
 CIN: L65993DL1970PLC146414
 Regd. Office: 26, Najafgarh Road, Moti Nagar Industrial Area, New Delhi-110015
 Phone No. (011) 45021854, Fax No. (011) 45021982
 Email Id.: investorcare@nalwasons.com, Website: www.nalwasons.com

NOTICE
 In compliance with Regulation 29 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, this is to inform you that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, 11th August, 2017 at Branch Office of the Company at O.P. Jindal Marg, Hisar- 125005 to consider and approve, inter alia, the unaudited standalone financial results for the quarter ended 30th June, 2017.

This Notice is also available on the website of the Company www.nalwasons.com and also on the websites of the stock exchanges www.nseindia.com and www.bseindia.com.

For Nalwa Sons Investments Limited
 (Raghav Sharma)
 Sd/-
 Company Secretary
 Place: Delhi
 Date: August 01, 2017

MBL Infrastructures Ltd.
 CIN L27109WB1995PLC073700
 "DIVINE BLISS", 2/3, Judges Court Road, 1st Floor, Kolkata-700 027
 Tel : +91-33-33411800, Fax : +91-33-33411801
 email : cs@mblinfra.com, Website : www.mblinfra.com

NOTICE
 Notice is hereby given that Mr. Sanjeev Ahuja, Resolution Professional appointed by National Company Law Tribunal, Kolkata Bench, under Insolvency & Bankruptcy Code, 2016 has requested a meeting with the members of the Board of Directors of the Company on Friday, 11th August, 2017, inter-alia to consider, approve and take on record the Un-audited Financial Results (Standalone & Consolidation) of the Company for the quarter ended 30th June, 2017.

This information is also available on the website of BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) where the shares of the Company are listed and is also available on the website of the Company, viz. www.mblinfra.com.

For MBL Infrastructures Ltd.
 Anubhav Maheshwari
 Company Secretary
 Place : Kolkata
 Date : 01.08.2017

RELIANCE
RELIANCE DEFENCE AND ENGINEERING LIMITED
 (Formerly known as Pipavav Defence and Offshore Engineering Company Limited)
 CIN: L35110GJ1997PLC033193
 Registered Office: Pipavav Port, Post Uchhaiya, Via Rajula, Dist. Amreli, Gujarat - 365 560, India.

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2017

Sl.	Particulars	Rs in Lacs	
		Quarter ended	Year Ended
		30 Jun 17	31 Mar 17

JBF INDUSTRIES LIMITED
 Announcements, News and Stock Exchange website: www.mscl.in
 For Midland Services Limited
 Sd/-
 Kunjibhar Yadav
 Company Secretary
 Place: New Delhi
 Date: 01.08.2017

DELTA LEASING & FINANCE LIMITED
 CIN: L67120DL1983PLC018990
 55 F.I.E. Patparganj, Industrial Area, Delhi-110092
 Phone Number: 011-42420164, 011-22150444, 011-27676389
 E-mail: info@deltaleasing.in
 Website: www.deltaleasing.in

NOTICE
 Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of Delta Leasing & Finance Limited is scheduled to be held on Saturday, 12th August, 2017 at 2.30 P.M. at the Registered Office of the Company at 55 F.I.E., Patparganj Industrial Area, Delhi-110092 to consider and approve the Un-audited Financial Results of the Company for the quarter ended 30th June, 2017 and to consider any other matter with the permission of Chair. This information is also available on the website of BSE Limited (www.bseindia.com) where the Company's shares are listed and on the website of the Company viz (www.deltaleasing.in)

For DELTA LEASING & FINANCE LIMITED
 Sd/-
 (Renu Jindal)
 Managing Director
 Place: Delhi
 Date: 01.08.2017
 DIN: 01843439

WELSPUN INDIA LIMITED
 (Corporate Identity Number - L17110GJ1995PLC033271)
 Regd. Office: "Welspun City", Village Versamodi, Taluka Anjar, Dist. Kutch, Gujarat - 370110
 Tel: +91 2836 661111 Fax: +91 2836 279010
 Corp. Office: Welspun House, 6th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai, Maharashtra - 400013 Tel: +91 22 66136000, Fax: +91 22 24906021
 E-mail: companysecretary_wil@welspun.com, Web : www.welspunindia.com

NOTICE OF BOARD MEETING
 Notice is hereby given that pursuant to Regulation 47(1)(a) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday, August 07, 2017, inter alia, to consider and take on record the unaudited financial results for the quarter ended on June 30, 2017.

For Welspun India Limited
 Sd/-
 Shashikant Thorat
 Company Secretary
 ICSI Membership No.: FCS 6505
 Mumbai, August 01, 2017

MOTHERSON SUMI SYSTEMS LIMITED
 Place: Kolkata
 Date: 01.08.2017
 Director
 DIN: 00633920

SEAMEC LIMITED
 CIN No: L63032MH1806 PLC154910
 Regd. & Corporate Office: A-901-905, 9th Floor, 215 Atrium, Anandhi Kuris Road, Andheri (East), Mumbai 400 093, India
 Tel: +91-22-6694 1800
 Fax: +91-22-6694 1818
 Email : seamec@bom5.vsnl.net.in

NOTICE
 NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, the 11th August, 2017 inter alia to consider and take on record the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended 30th June, 2017.

The information is also hosted on the Company's website at www.seamec.in and may also be accessed on the websites of the stock exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com

For SEAMEC LIMITED
 S. N. Mohanty
 PRESIDENT-Corporate Affairs
 Legal and Company Secretary

Mumbai
 Date: 2nd August, 2017

DWITIYA TRADING LIMITED
 Formerly Known as B.B. Investments Ltd.
 Stock Exchange "BSE" & "NSE" (map: www.bseindia.com)
 By Order of the Board
 For SHREE NIDHI TRADING CO LIMITED
 Tanumay Laha
 Managing Director
 Place: Kolkata
 Date: 01.08.2017
 DIN: 01731277

SAKTHI SUGARS LIMITED
 CIN: L15421TZ1961PLC000396
 Regd Office: Sakthinaragar - 638 315, Bhavani Taluk, Erode District, Tamilnadu
 Phone : 0422-4322222, 2221551
 Fax : 0422-2220574, 4322488
 Email : shares@sakthisugars.com
 Web: www.sakthisugars.com

NOTICE
 Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, Notice is hereby given that a meeting of Board of Directors of the Company will be held on Friday, 11th August 2017 to consider and approve, among others, Unaudited Financial Results of the Company for the quarter ended 30th June 2017. Further details are available on the website of the Company (www.sakthisugars.com) and also on the website of BSE Ltd. (www.bseindia.com) & NSE Ltd. (www.nseindia.com), where the Company's shares are listed.

By order of the Board
 For Sakthi Sugars Limited
 S.Baskar
 Coimbatore
 01.08.2017 CFO & Company Secretary

SHK S H KELKAR AND COMPANY LIMITED
 Keva
 CIN No: L74999MH1955PLC009593
 Registered Office: Devkaran Manslon, 36, Mangaldas Road, Mumbai - 400002
 Corporate Office: Lal Bahadur Shastri Marg, Mulund (West), Mumbai - 400080
 Tel No: +91222164 9163; Fax No: +91222164 9786 Website: www.keva.co.in;
 Email Id: Investors@keva.co.in

NOTICE OF BOARD MEETING
 Notice is hereby given that, pursuant to Regulation 29 and 47 (1)(a) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of S H Kelkar and Company Limited will be held on Thursday, August 10, 2017 at the Corporate Office of the Company at S H Kelkar and Company Limited, Lal Bahadur Shastri Marg, Mulund (West), Mumbai - 400080 to inter alia consider, approve and take on record the unaudited financial results of the Company for the quarter ended June 30, 2017 subject to a limited review by the Statutory Auditors.

For S H KELKAR AND COMPANY LIMITED
 Sd/-
 Deepthi Chandrase
 Company Secretary
 Place: Mumbai
 Date: August 01, 2017

IND RENEWABLE ENERGY LIMITED
 In accordance with IND AS for the first quarter ended June 30, 2017 along with the Limited Review Report. The said notice is also available on the Company's website at www.imp-powers.com and on the stock exchanges website at www.bseindia.com and www.nseindia.com.

For IMP Powers Ltd.
 Sd/-
 Priya Shah
 Company Secretary
 Date: August 1, 2017
 Place: Mumbai

HATHWAY CABLE AND DATACOM LIMITED
 Regd. Office: 'Rahejas', 4th Floor, Corner of Main Avenue & V.P. Road, Santacruz (West), Mumbai - 400054
 Tel: 91-22-26001306 Fax: 91-22-26001307
 CIN: L64204MH1959PLC011421
 Website: www.hathway.com; E-mail: info@hathway.net

Notice pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015
 NOTICE is hereby given that pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (SEBI (LODR)), a meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, 10th August, 2017, to inter-alia consider and approve the Un-audited Standalone Financial Results for the quarter ended 30th June, 2017. Pursuant to Regulation 47(2) of SEBI (LODR), the said notice may be accessed on the Company's website at www.hathway.com and may also be accessed at the websites of the Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com

By order of the Board
 For Hathway Cable and Datacom Limited
 Sd/-
 Ajay Singh
 Head Legal, Company Secretary & Chief Compliance Officer
 Place: Mumbai
 Date: 01.08.2017
 (FCS-5189)

NARENDRA INVESTMENTS (DELHI) LIMITED
 CIN: L65993MH1977PLC250134
 Registered Office: 1, Matri Chhaya, M. Kanve Road, Opp. Dr Bedekar Hospital, Naupada, Thane (West) - 400602
 Email: narendrainvestmentsdelhi@gmail.com
 Website: www.narendrainvestment.com

NOTICE
 Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Saturday, 12th August, 2017 at 03.30 P.M. at the registered office of the Company, inter-alia, to consider and approve, the Unaudited Financial Results of the Company for the Quarter ended on June 30, 2017.

This information is also available on the Company's website at www.narendrainvestment.com and on the website of the Stock Exchange at www.bseindia.com

For Narendra Investments (Delhi) Limited
 Sd/-
 Laxmikant Kabra
 Director
 Place: Thane
 Date : 01.08.2017
 DIN:00061346

Notice - Cum - Addendum No. 28 of 2017
Addendum to the Statement of Additional Information (SAD), Scheme Information Documents (SID) and Key Information Memoranda (KIM) of the Schemes of IDFC Mutual Fund
Shifting of CAMS Office
 The Investor Service Centre of Computer Age Management Services Pvt. Ltd. (CAMS), Registrar to IDFC Mutual Fund, situated at Rohtak (Haryana) shall be shifted to the below mentioned new premises

WELCAST STEELS LIMITED
 CIN: L27104GJ1972PLC008527
 Regd Office: 115-116, G.V.M.M. Estate, Odhav Road, Odhav, AHMEDABAD - 382 415.
 Website: www.welcaststeels.com
 Email: info@welcaststeels.com
 Phone: 079-22901078, Fax: 079-22901077

जिंदाल ड्रिलिंग अॅण्ड इंडस्ट्रीज लिमिटेड

सी.आय.एन.-एन.२७२०२१एफएच१९८८पीएसटी२३६१११
 नोंदणीकृत कार्यालय: पॉपिंग नगर, गाव-कुनेली, एन.एच.१७, बी.के.जी. रोड,
 तालुका रोहा, जि. रायगड-४०२१२६, महाराष्ट्र, दूरध्वनी क्र.: २२११४-२३८५११
 ईमेल: secretarial@jindaldrilling.in संकेतस्थळ: www.jindal.com

सूचना

सिक्व्हीटिव्ह अॅण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिमिटेड) ऑक्टोबर २०१७ च्या संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीच्या अलेखापरिहित वित्तीय निष्कर्षांना इतर बाबींसह विचारत घेऊन आणि मंजूर करण्यासाठी सूचना दिनांक १४ ऑगस्ट, २०१७ रोजी देण्यात येणार आहे.

सदर सूचना कंपनीचे संकेतस्थळ म्हणजेच www.jindal.com आणि स्टॉक एक्सचेंजचे संकेतस्थळ म्हणजेच www.bseindia.com यावरील उपलब्ध असणार आहे.

जिंदाल ड्रिलिंग अॅण्ड इंडस्ट्रीज लि. करिता,
 गुणवाब संचालक
 १ ऑगस्ट, २०१७

JINDAL

हरयाणा कॅपफिन लिमिटेड

सी.आय.एन.-एन.२७२०२१एफएच१९८८पीएसटी२३६१११
 नोंदणीकृत कार्यालय: पॉपिंग नगर, गाव-कुनेली, एन.एच.१७, बी.के.जी. रोड,
 तालुका रोहा, जि. रायगड-४०२१२६, महाराष्ट्र, दूरध्वनी क्र.: २२११४-२३८५११
 ईमेल: investors@haryanacapfin.com संकेतस्थळ: www.haryanacapfin.com

सूचना

सिक्व्हीटिव्ह अॅण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिमिटेड) ऑक्टोबर २०१७ च्या संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीच्या अलेखापरिहित वित्तीय निष्कर्षांना इतर बाबींसह विचारत घेऊन आणि मंजूर करण्यासाठी सूचना दिनांक १० ऑगस्ट, २०१७ रोजी देण्यात येणार आहे.

सदर सूचना कंपनीचे संकेतस्थळ म्हणजेच www.bseindia.com यावरील उपलब्ध असणार आहे.

हरयाणा कॅपफिन लि. करिता,
 गुणवाब संचालक
 १ ऑगस्ट, २०१७

JINDAL

PUBLIC NOTICE

Pursuant to the implementation of Goods and Service Tax ("GST") w.e.f. July 1st, 2017, the Maximum Retail Prices ("MRP") of all products imported and marketed by Music Distribution Co. a partnership company established in 2002 having its registered office at 156, Nanubhai Desai Road, Kanji Mansion, Mumbai - 400 004. The company has revised and increased prices from the existing MRP, due to the new tax rates under GST, applicable on the products of imports. The revised enhanced MRP shall be duly affixed / printed / stamped by the company on the packages of the already packed products, in accordance with the provisions of the Legal Metrology (Packaged Commodities) Rules, 2011 and order(s) issued by the Central Government in this regard. The revised MRP shall not be higher than the extent of increase in the tax on account of the new slabs applicable on the products under GST.

Music Distribution Co., 156, Nanubhai Desai Road, Kanji Mansion, Mumbai - 400 004.

क्रिजेश्वरी ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट लिमिटेड

(सी.आय.एन.-एन.२७२०२१एफएच१९८८पीएसटी-सी२०१३७६)
 नों. कार्यालय - ४०१, इण्डियन प्लाझा, ४था मजला, ३९९, डॉ. डी.बी. मॉर्ग, मुंबई-४००००४

याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा दिनांक ३० जून, २०१७ रोजी संपलेल्या निमाहीकरिता अलेखापरिहित वित्तीय निष्कर्ष इतर बाबींसह विचारत घेऊन मंजूर करण्यासाठी दिनांक १ ऑगस्ट, २०१७ रोजीस कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.

क्रिजेश्वरी ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट लि. च्या वतीने
 सही /
 संचालक

LIFE INSURANCE CORPORATION OF INDIA LTD

RAIGAD DIVISIONAL OFFICE
 Re:- Policy No.
 683730138/922775333/
 922775334/923437930/
 684092540/923345509

Notice having been given of the loss of Policy No. 922775333/922775334 on the life of Mr. Dattaram Yashwant Gharat, Policy No. 925437930 on the life of Mr. Ganesh Prakash Pimparkar, Policy No. 684092540 on the life of Mr. Amarnath Chandrakant Thali, Policy No. 923345509 on the life of Mr. Subhash Arjun Mokashi and Policy No. 683730138 on the life of Mrs. Sejal Bhushan Gharat, issued by LIC of India. Duplicate Policy will be issued unless objection is lodged with us within one month from this date.
 Place : Nhava Sheva
 Date: 31.07.2017 Sd/-
 Divisional Manager

जाहीर सूचना

याद्वारे तमाम जनतेला सूचना देण्यात येते की, माझे अशील न्यु मिलिद नगर को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लिमिटेड कडील एम.एस.आर.टी.सी.च्या प्लॉटवर झोपडपट्टीतील रहिवाशांसाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवत आहे.

सर्व व्यक्ती ज्यांचे विक्री, अदलाबदल, गहाण, बक्षीस, विश्वस्त, प्रभार, देखभाल, वारसा, कब्जा, भाडेपट्टा, धारणाधिकार किंवा अन्यथा मागाने वरील उल्लेखित मिळकतीच्या संदर्भात कोणताही दावा, हक्क आणि हितसंबंध असल्यास सदर तारखेपासून १४ दिवसात निमस्वाक्षरीकराना त्यांचे कार्यालय १ आणि २, रिद्धी सिद्धी अपार्टमेंट्स, गुल्कुल स्कुलमोर, पंजाब नॅशनल बँकेशेजारी, टिळक रोड, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४०० ०७७ येथे या जाहिरातीच्या प्रकाशनाच्या १४ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे. कसूरवार ठरल्यास अशा व्यक्तीचा दावा त्यागित आणि/किंवा परिष्कारित किंवा घेऊन घ्याव्याने

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE that (1) MRS. LYNETTE PAUL SEQUIERA, (2) MR. ROZHAN PAUL SEQUIERA, (3) MR. ROYSTON PAUL SEQUIERA, legal heirs of deceased MR. PAUL LEO SEQUIERA member of Shayada E Hind CHS Ltd., I.C. Colony, Mount Poinser, Borivali (W), Mumbai 400 103, reported to have lost or misplaced the original Share Certificate bearing distinctive No.06 to 10 bearing Share Certificate No.2 in respect of Flat No.303 in the building of the society. The Society proposed to issue a duplicate share certificate to them. Claims and objections if any are invited by the society against issue of duplicate share certificate to them. The same should be lodged with the undersigned at 13, Mangal Murti C.H.S. Ltd., RDP-239, Sector-3, Charkop, Kandivali (W), Mumbai-400 067, within the period of 15 days from the publication of this notice, failing which claims, objections will be considered as waived, abandoned, given up or surrendered.

Sd/- (J.C. Vora)
 Advocate, High Court
 Place : Mumbai, Date: 01.08.2017

जाहीर नोटीस

श्री. विनोद हिरामण आवळे हे रा. फोर्ट, नि. मुंबई शहर हे दि. ३०.०९.२०१६ रोजी मयत झाले असून त्यांचे खालीलप्रमाणे वारसांनी अनुकंपा तत्त्वावरील नोकरी प्रयोजनासाठी वारस दाखला मिळणेबाबत, सेतु कार्यालय मुंबई शहर जूने जकात घर, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई - ०१, येथे दिनांक १३.०७.२०१७ रोजी अर्ज सादर केला आहे. वारसांची नावे खालीलप्रमाणे: १) पुष्पा विनोद आवळे - पत्नी वय-४४, २) विनिता विनोद आवळे - मुलगी वय-२४ ३) विनायक विनोद आवळे-मुलगा वय-२३ ४) शिखर विनोद आवळे - मुलगी वय-२०. उपरोक्त वारस दाखला देणेंस कुणाची हरकत असल्यास त्यांनी ही जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत नमूद कार्यालयात हरकती आल्यास त्याचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मदरसन सुमी सीस्टीम्स लिमिटेड

(सी.आय.एन. : L34300MH1986PLC284510)
 नोंदणीकृत कार्यालय : युनिट ७०५, सी विंग, वन बँकवेली, बी ब्लॉक, बॉम्बे टुरल कॉम्प्लेक्स, बॉम्बे (पूर्व), मुंबई - ४०० ०५१.

सूचना

सेबी (सूची विनियमन) च्या विनियमन ४७ अंतर्गत याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, अन्न बाबींबरोबरच दि. ३० जून, २०१७ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीच्या अलेखापरिहित वित्तीय निष्कर्षांवर विचारविनिमय करणे व त्यांना मंजुरी देण्याकरिता कंपनीच्या संचालक मंडळाची सभा गुन्वत, दि. १० ऑगस्ट, २०१७ रोजी आयोजित करण्यात येत आहे.

मदरसन सुमी सीस्टीम्स लिमिटेडकरिता
 सही /
 टिकाण : नोएडा जी.एन. चौक
 दिनांक : ३१.०७.२०१७ सी.एफ.ओ व कंपनी सचिव

PUBLIC NOTICE

Pursuant to the implementation of Goods and Service Tax ("GST") w.e.f. July 1st, 2017, the Maximum Retail Prices ("MRP") of all products imported and marketed by Reamal Investrade Co. a proprietorship company established in 1994 having its registered office at 404, S.V.P. Road, Congress Road, Mumbai - 400 004. The company has revised and increased prices from the existing MRP, due to the new tax rates under GST, applicable on the products of imports. The revised enhanced MRP shall be duly affixed / printed / stamped by the company on the packages of the already packed products, in accordance with the provisions of the Legal Metrology (Packaged Commodities) Rules, 2011 and order(s) issued by the Central Government in this regard. The revised MRP shall not be higher than the extent of increase in the tax on account of the new slabs applicable on the products under GST.

Reamal Investrade Co. 404, S.V.P Road, Congress House, Mumbai - 400004.

जाहीर सूचना

सर्व संबंधितांना याद्वारे सूचित करण्यात येते की, माझे अशील यांनी सर्व अडथळांपासून मुक्त असलेला व स्पष्ट व बाजारमूल्य हक्क असलेला जुना सर्व्हे क्र. २९८, नवीन सर्व्हे क्र. ५६, हिस्सा क्र. २ धारक महसूल गाव नवघर (भाईदर), तालुका व जिल्हा ठाणे येथील मोठ्या मालमतेचा भागाचा कम्युनिटी हॉलकरिता आरक्षण क्र. २५३ अंतर्गत भाग मोजमापित ९९० चौ. मीटर असलेल्या एकूण क्षेत्र १,१९२.८५ चौ. मीटरची मालमता मे. आशिष गृप मालमताकडून खरेदी करण्याचे मान्य केले आहे.

कोणताही व्यक्तीचे वरील मालमते संबंधात कोणते दावे, हक्क, अधिकार वा लाभ तसेच विक्री, भाडेकार, वहिवाट, परवाना, गहाण, धारणाधिकार वा कोणतेही अन्य दावे वा भागण्यास असल्यास तसेच कोणत्याही स्वरूपातील काही असल्यास त्यांनी आम्हाला आमचा पत्ता लीगल पॉईंट, जी/२-ए, कोमल टॉवर, पटेल नगर, भाईदर (प), पिन ४०१ २०१ येथे सदर तारखेपासून १४ दिवसांच्या आत सदर आरोपित दावे वा हक्क तसेच काही आक्षेप काही असल्यास ते लिखित स्वरूपात दस्तावेजांच्या प्रमाणित प्रत समवेत लिखित स्वरूपात कळवावे अन्यथा सदर आरोपित हक्क, दावे, प्रकाशित, सोडलेले, अधिचार्गीत, परित्यागीत मानण्यात येतील व आमच्या अशिलांचे सर्व विद्यमान सर्व इच्छा व हेतू तसेच व्यवहार पूर्ण करण्यात येतील.

संदर्भ क्र. डझ/२१६/२०१७ दि. ०१ ऑगस्ट, २०१७.
 सही /
 पी. हरी
 वकील, उच्च न्यायालय
 (खरेदीदारांचे वकील)

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Smt. Premi Hundraj Mirani being member of Thakkar Plaza B Wing SRA Co-Op. Hsg. Soc. Ltd., having below mentioned address and entitle Flat No: B-501 in the Building of the society, died on 21/10/2015 without making any nomination. Mr. Anil Hundraj Mirani, from the legal heir of the said deceased members has applied for transfer of share & interest of said deceased member and membership in respect of said Flat no.: B-501. The society hereby invites claims or objections with certified documents from the heir / heirs or other claimants / Objectors to the transfer of the said share and interest of the deceased members in the capital / Property of the society for

PUBLIC NOTICE

Take notice all concerned that my client MR. SARNATH MITTAL SINGH is desire to purchase the Room No. A-06 in Charkop (1) Nutan Co-op. Housing Society Ltd. situated at Plot No.372, Sector-3, Charkop, Kandivali (West), Mumbai-400067 from MRS. VASANTI VILAS REGE.

Also note that the following original document pertaining to the said Room has been lost / misplaced from her.

a) Allotment Letter issued by the MHADA in the name of original allottee MR. MADHUKAR TUKARAM RANGE.

Any person/bank/financial institution having any right, title or interest by way of sale, mortgage, lease, lien, gift, tenancy, ownership etc. pertaining to the said Room shall make it known in writing to the undersigned with supporting documents within 14 (fourteen) days of the publication hereof, failing which any such claim shall be deemed to be non-existent or waived and the sell/purchase transaction shall be completed without reference to such claim.

RAJENDRA B. GAIKWAD
 Advocate, High Court,
 Room No.D-46, MilapCHSL.,
 Plot No.183, Sector-1, Charkop,
 Kandivli (W), Mumbai-67.
 Place: MUMBAI
 Date : 02-08-2017

सीमेक लिमिटेड

सी.आय.एन. क्र. : L63032MH1986PLC154910
 नोंदणीकृत व कॉर्पोरेट कार्यालय : ए - १०१ - १०५, ९ वा मजला, २१५ अडियम, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०९३, भारत.
 दूर. + ९१ २२ ६६९४ १८००
 फॅक्स : + ९१ २२ ६६९४ १८१८
 ई-मेल : seamec@bom5.vsnl.net.in

सेबी (सूची अनिवारता व विमोचन आवश्यकता) २०१५च्या विनियमन २९ सहवाचन विनियमन ४७ अंतर्गत सूचना देण्यात येत आहे की, दि. ३० जून, २०१७ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीच्या अलेखापरिहित वित्तीय निष्कर्षांवर विचारविनिमय करणे व त्यांच्या पटनोंदणीकरिता कंपनीच्या संचालक मंडळाची सभा गुन्वत, दि. ११ ऑगस्ट, २०१७ रोजी आयोजित करण्यात येत आहे.

सदर माहिती कंपनीची वेबसाईट www.seamec.in वरील प्रदर्शित आहे व ती स्टॉक एक्सचेंजेसची वेबसाईट www.bseindia.com व www.nseindia.com वरूनही प्राप्त करता येऊ शकेल.

सीमेक लिमिटेडकरिता
 एन.एन. चोहानी
 अध्यक्ष - कॉर्पोरेट कायदा,
 विधी व कंपनी सचिव
 टिकाण : मुंबई
 दिनांक : २ ऑगस्ट, २०१७

KUMAR WIRE CLOTH MANUFACTURING COMPANY LIMITED.

Regd. Office : D-23, M.J.D.C., Talaja, Taluka - Panvel, Dist. Raigad, Pincode-410 208.

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a Meeting of the Board of directors of the Company will be held on Friday, August 11, 2017 to interalia consider and approve the Un-audited Standalone and consolidated Financial Results of the company for the 1st Quarter ended June 30, 2017.

The Notice of the Board Meeting is also available on our website <https://www.kumarwire.com> and also on the website of the Stock Exchanges i.e. www.bseindia.com.

FOR KUMAR WIRE CLOTH MANUFACTURING COMPANY LIMITED
 Sd/-
 COMPLIANCE OFFICER

Place : Mumbai.
 Date : 01.08.2017.
 Rameshwar Media

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to all that Mr. Bimalrai Raghunathrai Kochhar and Mr. Rajesh Raghunathrai Kochhar, the owners of All that piece and parcel of land admeasuring 574.56 square yards equivalent to 480.4 sq.mtrs. bearing CTS No. 1609 of Revenue Village Chembur, Taluka Kurla, in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban, within the limits of Municipal Corporation for Greater Mumbai, being, lying and situate at Plot No.298-A, 5th Road, Chembur, Mumbai - 400 071 have agreed to grant development rights with respect to the said Property to our client, free from all encumbrances.

Any person/s having any claim/s in respect of the said property or any part thereof by way of sale, inheritance, exchange, mortgage, charge, lease, tenancy, license, lien, gift, trust, lis-pendens, maintenance, possession, easement, or otherwise howsoever is requested to make the same known to undersigned at address mentioned below, alongwith necessary documents to substantiate such claim/s, within 10(Ten) days, from the publication of this notice, failing which, our client shall complete the transaction and claim/s, if any of any person/s not lodged within said stipulated period shall be considered as willfully abandoned, waived and given away by said person/s.

Dated this 2nd day of August, 2017;
 Sd/-
 K. K. RAMANI & ASSOCIATES
 (Advocates)
 118, Ramani Villa, 1st Road, T.P.S. IV, Bandra (W), Mumbai - 400 050

असाही इंडस्ट्रीज लिमिटेड

सी.आय.एन. : L17120MH1993PLC073267
 नोंदणीकृत कार्यालय : ईकोवॅन्स, मुसुन, तालुका वाडा, जिल्हा ठाणे ४२१ ३१२.
 ईमेल : asahifibreslimited@gmail.com वर. क्र. ९१ २२ २४२४४९६

शुद्धिपत्रक

लव्हसन एक्सपोर्ट्स लिमिटेड

१८, बजाज भवन, नरिमन पॉइंट, मुंबई - ४०० ०२१.

कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्यातून गुजरात राज्यात स्थानांतरित करण्यासंदर्भात कंपनी (संस्थापन) नियम, २०१४ च्या नियम ३० अंतर्गत प्रसिद्ध सूचनेच्या पुढे, कोणताही व्यक्तीच्या हितास प्रस्तावित बदलाद्वारे काही बाधा पोहोचत असल्यास त्यांनी त्याची/तिची हरकत त्याच्या/तिच्या हिताचे स्वरूप व विरोधाची पारदर्शनी यांसमवेत सादर करावी किंवा रजिस्टर्ड टपालाने पाठवावी तसेच क्षेत्रीय संचालक, पश्चिम क्षेत्र, कॉर्पोरेट कामकाज मंत्रालय, एम्बेस्सी, ५ वा मजला, १०० मरीन ड्राइव्ह, मुंबई - ४०० ००२ यांनाही पाठवावी.

लव्हसन एक्सपोर्ट्स लिमिटेडकरिता व त्यांच्या वतीने
 श्री. जीनेश भारतलाल शाह
 डी.आय.एन. : ००३४०२८५
 व्यवस्थापकीय संचालक

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येत आहे की, १. श्री. किरण रसिकलाल शाह, २. श्री. संजय रसिकलाल शाह व ३. श्रीमती रंजन कुमारपाल येहता (मालक) यांनी आमच्या अधिलाना असे सादरीकरण दिले आहे की, ते खालील अनुसूचीमध्ये विस्तृतपणे विवरणीत मालमत्तासंदर्भात (सदर मालमत्ता) मालक आहेत. मालक आमच्या अशिलांसमवेत त्यांच्या मालकीच्या सर्व भागांपासून मुक्त असलेल्या सदर मालमतेच्या स्पष्ट व विपणनयोग्य हक्कांसमवेत विक्रीसाठी बोलणी करीत आहेत. कोणताही व्यक्तीचा सदर मालमत्ता वा तिच्या कोणत्याही भागाविरोधात वा मध्ये उत्तराधिकार, गहाण, ताबा, विक्री, भेट, भाडेकार, धारणाधिकार, प्रभार, वडिवाट,

SEAMEC/NSE/SMO/311/17

2nd August, 2017

To,
The Secretary,
National Stock Exchange of India Ltd.,
'EXCHANGE PLAZA',
Bandra Kurla Complex,
Bandra (East),
Mumbai - 400 051.

Sub: Newspaper Advertisement of the Notice of the Meeting of Board of Directors of the Company scheduled to be held on 11th August, 2017 - Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir,

Pursuant to Regulation 30 and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith copies of the Newspaper Cuttings published in "Financial Express" (English) and "Navshakti" (Marathi) on 4th August, 2017 both Mumbai Edition with regard to the captioned subject.

Request you to take the same on records.

Thanking you,

Yours faithfully,
For **SEAMEC LIMITED**



S. N. MOHANTY
PRESIDENT
Corporate Affairs, Legal & Company Secretary

EVERLON
 The 10th Annual General Meeting ("AGM") of the members of the Company is scheduled to be held on Wednesday, August 23, 2017 at 3.45 PM at Babasaheb Dhanurkar Hall, Maharashtra Chamber of Commerce, Oricon House, 6th Floor, Maharashtra Chamber of Commerce Path, Kalaghoda, Fort, Mumbai - 400 001 to transact the business set out in the Notice convening the said AGM.

The Company has dispatched Annual Reports for the financial year 2016-17 on or before 28th July, 2017 to the members (i) through email at their registered e-mail ids, and (ii) through physical copy to the members who have not registered their e-mail ids, in the prescribed mode. Shareholders desiring to receive the Annual Report in the physical mode will continue to get the same free of cost, upon request.

The Notice of 10th AGM and the Annual Report for the year 2016-17 are available on the Company's website www.kamaenergy.co as well as the website of National Securities Depository Limited ("NSDL") - www.evoting.nsdl.com

Book Closure date
 Pursuant to Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, & Section 91 of the Companies Act, 2013 the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed on Wednesday 16th August, 2017 for the purpose of Annual General Meeting.

Remote e-voting Information
 All the business as set out in the Notice of AGM may be transacted through voting by electronic means. The Company has engaged the services of NSDL as the Agency for providing remote e-voting facility. The remote e-voting period commences on August 20, 2017 at 9.00 am and ends on August 22, 2017 at 5.00 pm. Remote e-voting shall not be allowed beyond the said date and time.

A member's voting rights shall be in proportion to his/her share of the paid up equity share capital of the Company as on August 16, 2017.

Any person, who acquires shares of the Company and becomes member of the Company after dispatch of the notice of AGM and holding shares as of the cut-off date i.e. 16th August, 2017, may follow the same instructions mentioned in AGM Notice for e-Voting

A person whose name is recorded in the register of members of the Company or in the register of beneficial owners maintained by the Depositories as on the cut-off (16th August, 2017) date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting in the AGM.

INDIA GLYCOLS LIMITED
 (A Public Sector Undertaking) Power Sector-Western Region, Shreemohini Complex, 345, Kingsway, Nagpur-440 001 Phone : 0712-3048699, Fax : 0712-3048699, www.bhelpswr.co.in

NOTICE INVITING TENDER (NIT) (2017-18/09)
 E-tenders are invited for the jobs/items listed below under bidders meeting respective Qualifying Requirements (QR). Brief description of job and Tender Specification / Notification number is as under.

1. E-Tender No. BHE/PW/PUR/MANUT-CVL SHED1806: Civil works for 15 Nos. of Storage Shed at 4X270 MW Bhadradi TPS, Manuguru, Distt- Bhadradi Kothagudem, Telangana.

HOSTING FOR ABOVE AT BHEL E-PORTAL: 02/08/2017
 Please visit our web site -> <https://bhelps.buyjunction.in> for complete details of the tender / corrigendum. Brief notification of the tender / corrigenda etc & Fraud Prevention Policy will also be hosted on BHEL website (www.bhel.com) -> Tender Notification. All corrigenda, addenda, amendments, time extensions clarification, etc to the tender will be hosted on these websites only. Bidder should regularly visit these website to keep themselves updated. इस अधिसूचना का हिंदी रूपमात्र हमारी वेबसाइट www.bhelpswr.co.in -> NIT Hindi पर उपलब्ध है।

AGM (PURCHASE)

Nalwa Sons Investments Limited
 CIN: L65993DL1970PLC146414
 Regd. Office: 26, Najafgarh Road, Moti Nagar Industrial Area, New Delhi-110015
 Phone No. (011) 45021854, Fax No. (011) 45021982
 Email Id.: investorcare@nalwasons.com, Website: www.nalwasons.com

NOTICE
 In compliance with Regulation 29 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, this is to inform you that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, 11th August, 2017 at Branch Office of the Company at O.P. Jindal Marg, Hisar- 125005 to consider and approve, inter alia, the unaudited standalone financial results for the quarter ended 30th June, 2017.

This Notice is also available on the website of the Company www.nalwasons.com and also on the websites of the stock exchanges www.nseindia.com and www.bseindia.com.

For Nalwa Sons Investments Limited
 Sd/-
 (Raghav Sharma)
 Company Secretary
 Place: Delhi
 Date: August 01, 2017

MBL Infrastructures Ltd.
 CIN L27109WB1995PLC073700
 "DIVINE BLISS", 2/3, Judges Court Road, 1st Floor, Kolkata-700 027
 Tel : +91-33-33411800, Fax : +91-33-33411801
 email : cs@mblinfra.com, Website : www.mblinfra.com

NOTICE
 Notice is hereby given that Mr. Sanjeev Ahuja, Resolution Professional appointed by National Company Law Tribunal, Kolkata Bench, under Insolvency & Bankruptcy Code, 2016 has requested a meeting with the members of the Board of Directors of the Company on Friday, 11th August, 2017, inter-alia to consider, approve and take on record the Un-audited Financial Results (Standalone & Consolidation) of the Company for the quarter ended 30th June, 2017.

This information is also available on the website of BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) where the shares of the Company are listed and is also available on the website of the Company, viz. www.mblinfra.com.

For MBL Infrastructures Ltd.
 Anubhav Maheshwari
 Company Secretary
 Place : Kolkata
 Date : 01.08.2017

RELIANCE
RELIANCE DEFENCE AND ENGINEERING LIMITED
 (Formerly known as Pipavav Defence and Offshore Engineering Company Limited)
 CIN: L35110GJ1997PLC033193
 Registered Office: Pipavav Port, Post Uchhaiya, Via Rajula, Dist. Amreli, Gujarat - 365 560, India.

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2017

Sl.	Particulars	Rs in Lacs	
		Quarter ended	Year Ended
		30 Jun 17	31 Mar 17

JBF INDUSTRIES LIMITED
 Announcements, News and Stock Exchange website: www.mscl.in
 For Midland Services Limited
 Sd/-
 Kunjibhar Yadav
 Company Secretary
 Place: New Delhi
 Date: 01.08.2017

DELTA LEASING & FINANCE LIMITED
 CIN: L67120DL1983PLC018990
 55 F.I.E. Patparganj, Industrial Area, Delhi-110092
 Phone Number: 011-42420164, 011-22150444, 011-27676389
 E-mail: info@deltaleasing.in
 Website: www.deltaleasing.in

NOTICE
 Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of Delta Leasing & Finance Limited is scheduled to be held on Saturday, 12th August, 2017 at 2.30 P.M. at the Registered Office of the Company at 55 F.I.E., Patparganj Industrial Area, Delhi-110092 to consider and approve the Un-audited Financial Results of the Company for the quarter ended 30th June, 2017 and to consider any other matter with the permission of Chair.

This information is also available on the website of BSE Limited (www.bseindia.com) where the Company's shares are listed and on the website of the Company viz (www.deltaleasing.in)
 For DELTA LEASING & FINANCE LIMITED
 Sd/-
 (Renu Jindal)
 Managing Director
 Place: Delhi
 Date: 01.08.2017
 DIN: 01843439

Mumbai
 Date: 2nd August, 2017

WELSPUN INDIA LIMITED
 (Corporate Identity Number - L17110GJ1995PLC033271)
 Regd. Office: "Welspun City", Village Versamodi, Taluka Anjar, Dist. Kutch, Gujarat - 370110
 Tel: +91 2836 661111 Fax: +91 2836 279010
 Corp. Office: Welspun House, 6th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai, Maharashtra - 400013 Tel: +91 22 66136000, Fax: +91 22 24906021
 E-mail: companysecretary_wil@welspun.com, Web : www.welspunindia.com

NOTICE OF BOARD MEETING
 Notice is hereby given that pursuant to Regulation 47(1)(a) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday, August 07, 2017, inter alia, to consider and take on record the unaudited financial results for the quarter ended on June 30, 2017.

For Welspun India Limited
 Sd/-
 Shashikant Thorat
 Company Secretary
 ICSI Membership No.: FCS 6505
 Mumbai, August 01, 2017

MOTHERSON SUMI SYSTEMS LIMITED
 Place: Kolkata
 Date: 01.08.2017
 Director
 DIN: 00633920

SEAMEC LIMITED
 CIN No: L63032MH1896 PLC154910
 Regd. & Corporate Office: A-901-905, 9th Floor, 215 Atrium, Andheri Kuris Road, Andheri (East), Mumbai 400 093, India
 Tel: +91-22-6694 1800
 Fax: +91-22-6694 1818
 Email : seamec@bom5.vsnl.net.in

NOTICE
 NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, the 11th August, 2017 inter alia to consider and take on record the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended 30th June, 2017.

The information is also hosted on the Company's website at www.seamec.in and may also be accessed on the websites of the stock exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com

For SEAMEC LIMITED
 S. N. Mohanty
 PRESIDENT-Corporate Affairs
 Legal and Company Secretary
 Mumbai
 Date: 2nd August, 2017

DWITIYA TRADING LIMITED
 Formerly Known as B.B. Investments Ltd.
 Stock Exchange: BSE (Map: www.bseindia.com)
 By Order of the Board
 For SHREE NIDHI TRADING CO LIMITED
 Tanumay Laha
 Managing Director
 Place: Kolkata
 Date: 01.08.2017
 DIN: 01731277

SAKTHI SUGARS LIMITED
 CIN: L15421TZ1961PLC000396
 Regd Office: Sakthinaragar - 638 315, Bhavani Taluk, Erode District, Tamilnadu
 Phone : 0422-4322222, 2221551
 Fax : 0422-2220574, 4322488
 Email : shares@sakthisugars.com
 Web: www.sakthisugars.com

NOTICE
 Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, Notice is hereby given that a meeting of Board of Directors of the Company will be held on Friday, 11th August 2017 to consider and approve, among others, Unaudited Financial Results of the Company for the quarter ended 30th June 2017. Further details are available on the website of the Company (www.sakthisugars.com) and also on the website of BSE Ltd. (www.bseindia.com) & NSE Ltd. (www.nseindia.com), where the Company's shares are listed.

By order of the Board
 For Sakthi Sugars Limited
 S.Baskar
 Coimbatore
 01.08.2017 CFO & Company Secretary

Mumbai
 Date: 2nd August, 2017

SHK S H KELKAR AND COMPANY LIMITED
 Keva
 CIN No: L74999MH1955PLC009593
 Registered Office: Devkaran Manslon, 36, Mangaldas Road, Mumbai - 400002
 Corporate Office: Lal Bahadur Shastri Marg, Mulund (West), Mumbai - 400080
 Tel No: +91222164 9163; Fax No: +91222164 9786 Website: www.keva.co.in;
 Email Id: Investors@keva.co.in

NOTICE OF BOARD MEETING
 Notice is hereby given that, pursuant to Regulation 29 and 47 (1)(a) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of S H Kelkar and Company Limited will be held on Thursday, August 10, 2017 at the Corporate Office of the Company at S H Kelkar and Company Limited, Lal Bahadur Shastri Marg, Mulund (West), Mumbai - 400080 to inter alia consider, approve and take on record the unaudited financial results of the Company for the quarter ended June 30, 2017 subject to a limited review by the Statutory Auditors.

For S H KELKAR AND COMPANY LIMITED
 Sd/-
 Deepthi Chandratre
 Company Secretary
 Place: Mumbai
 Date: August 01, 2017

IDFC
 IDFC MUTUAL FUND
Notice - Cum - Addendum No. 28 of 2017
Addendum to the Statement of Additional Information (SAD), Scheme Information Documents (SID) and Key Information Memoranda (KIM) of the Schemes of IDFC Mutual Fund
Shifting of CAMS Office
 The Investor Service Centre of Computer Age Management Services Pvt. Ltd. (CAMS), Registrar to IDFC Mutual Fund, situated at Rohtak (Haryana) shall be shifted to the below mentioned new premises

IND RENEWABLE ENERGY LIMITED
 In accordance with IND AS for the first quarter ended June 30, 2017 along with the Limited Review Report. The said notice is also available on the Company's website at www.imp-powers.com and on the stock exchanges website at www.bseindia.com and www.nseindia.com.

For IMP Powers Ltd.
 Sd/-
 Priya Shah
 Company Secretary
 Date: August 1, 2017
 Place: Mumbai

HATHWAY CABLE AND DATACOM LIMITED
 Regd. Office: 'Rahejas', 4th Floor, Corner of Main Avenue & V.P. Road, Santacruz (West), Mumbai - 400054
 Tel: 91-22-26001306 Fax: 91-22-26001307
 CIN: L64204MH1959PLC011421
 Website: www.hathway.com; E-mail: info@hathway.net

Notice pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015
 NOTICE is hereby given that pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (SEBI (LODR)), a meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, 10th August, 2017, to inter-alia consider and approve the Un-audited Standalone Financial Results for the quarter ended 30th June, 2017. Pursuant to Regulation 47(2) of SEBI (LODR), the said notice may be accessed on the Company's website at www.hathway.com and may also be accessed at the websites of the Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com

By order of the Board
 For Hathway Cable and Datacom Limited
 Sd/-
 Ajay Singh
 Head Legal, Company Secretary & Chief Compliance Officer
 Place: Mumbai
 Date: 01.08.2017
 (FCS-5189)

NARENDRA INVESTMENTS (DELHI) LIMITED
 CIN: L65993MH1977PLC250134
 Registered Office: 1, Matri Chhaya, M. Kanve Road, Opp. Dr Bedekar Hospital, Naupada, Thane (West) - 400602
 Email: narendrainvestmentsdelhi@gmail.com
 Website: www.narendrainvestment.com

NOTICE
 Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Saturday, 12th August, 2017 at 03.30 P.M. at the registered office of the Company, inter-alia, to consider and approve, the Unaudited Financial Results of the Company for the Quarter ended on June 30, 2017.

This information is also available on the Company's website at www.narendrainvestment.com and on the website of the Stock Exchange at www.bseindia.com

For Narendra Investments (Delhi) Limited
 Sd/-
 Laxmikant Kabra
 Director
 Place: Thane
 Date : 01.08.2017
 DIN:00061346

WELCAST STEELS LIMITED
 CIN: L27104GJ1972PLC008527
 Regd Office: 115-116, G.V.M.M. Estate, Odhav Road, Odhav, AHMEDABAD - 382 415.
 Website: www.welcaststeels.com
 Email: info@welcaststeels.com
 Phone: 079-22901078, Fax: 079-22901077

जिंदाल ड्रिलिंग अॅण्ड इंडस्ट्रीज लिमिटेड

सी.आय.एन.-एन.२७२०२१एएच१९८८पीएसटी२३६१११
 नोंदणीकृत कार्यालय: पॉपिंग नगर, गाव-कुनेली, एन.एच.१७, बी.के.जी. रोड,
 तालुका रोहा, जि. रायगड-४०२१२६, महाराष्ट्र, दूरध्वनी क्र.: २११९४-२३८५११
 ईमेल: secretarial@jindaldrilling.in संकेतस्थळ: www.jindal.com

सूचना

सिक्व्हीटिव्ह अॅण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिमिटेड) ऑक्टोबर २०१७ च्या संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीच्या अलेखापरिचित वित्तीय निष्कर्षांना इतर बाबींसह विचारत घेऊन आणि मंजूर करण्यासाठी सूचना दिनांक १४ ऑगस्ट, २०१७ रोजी देण्यात येणार आहे.

सदर सूचना कंपनीचे संकेतस्थळ म्हणजेच www.jindal.com आणि स्टॉक एक्सचेंजचे संकेतस्थळ म्हणजेच www.bseindia.com यावरील उपलब्ध असणार आहे.

जिंदाल ड्रिलिंग अॅण्ड इंडस्ट्रीज लि. करिता,
 गुण्याब संचालक

JINDAL

हरयाणा कॅपफिन लिमिटेड

सी.आय.एन.-एन.२७२०२१एएच१९८८पीएसटी२३६१११
 नोंदणीकृत कार्यालय: पॉपिंग नगर, गाव-कुनेली, एन.एच.१७, बी.के.जी. रोड,
 तालुका रोहा, जि. रायगड-४०२१२६, महाराष्ट्र, दूरध्वनी क्र.: २११९४-२३८५११
 ईमेल: investors@haryanacapfin.com संकेतस्थळ: www.haryanacapfin.com

सूचना

सिक्व्हीटिव्ह अॅण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिमिटेड) ऑक्टोबर २०१७ च्या संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीच्या अलेखापरिचित वित्तीय निष्कर्षांना इतर बाबींसह विचारत घेऊन आणि मंजूर करण्यासाठी सूचना दिनांक १० ऑगस्ट, २०१७ रोजी देण्यात येणार आहे.

सदर सूचना कंपनीचे संकेतस्थळ म्हणजेच www.haryanacapfin.com आणि स्टॉक एक्सचेंजचे संकेतस्थळ म्हणजेच www.bseindia.com यावरील उपलब्ध असणार आहे.

हरयाणा कॅपफिन लि. करिता,
 गुण्याब संचालक

JINDAL

PUBLIC NOTICE

Pursuant to the implementation of Goods and Service Tax ("GST") w.e.f. July 1st, 2017, the Maximum Retail Prices ("MRP") of all products imported and marketed by Music Distribution Co. a partnership company established in 2002 having its registered office at 156, Nanubhai Desai Road, Kanji Mansion, Mumbai - 400 004. The company has revised and increased prices from the existing MRP, due to the new tax rates under GST, applicable on the products of imports. The revised enhanced MRP shall be duly affixed / printed / stamped by the company on the packages of the already packed products, in accordance with the provisions of the Legal Metrology (Packaged Commodities) Rules, 2011 and order(s) issued by the Central Government in this regard. The revised MRP shall not be higher than the extent of increase in the tax on account of the new slabs applicable on the products under GST.

Music Distribution Co., 156, Nanubhai Desai Road, Kanji Mansion, Mumbai - 400 004.

क्रिजेश्वरी ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट लिमिटेड

(सी.आय.एन.-एन.२११९४एएच१९८८पीएसटी-सी१०१३७६)
 नों. कार्यालय - ४०१, इण्डियन प्लाझा, ४था मजला, ३९९, डॉ. डी.बी. मॉर्ग, मुंबई-४००००४

याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा दिनांक ३० जून, २०१७ रोजी संपलेल्या निमाहीकरिता अलेखापरिचित वित्तीय निष्कर्ष इतर बाबींसह विचारत घेऊन मंजूर करण्यासाठी दिनांक १ ऑगस्ट, २०१७ रोजीस कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.

क्रिजेश्वरी ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट लि. च्या वतीने सही/संचालक

LIFE INSURANCE CORPORATION OF INDIA LTD

RAIGAD DIVISIONAL OFFICE
 Re:- Policy No. 883730138/922775333/922775334/923437930/884092540/923345509

Notice having been given of the loss of Policy No. 922775333/922775334 on the life of Mr. Dattaram Yashwant Gharat, Policy No. 925437930 on the life of Mr. Ganesh Prakash Pimparkar, Policy No. 884092540 on the life of Mr. Amarnath Chandrakant Thali, Policy No. 923345509 on the life of Mr. Subhash Arjun Mokashi and Policy No. 883730138 on the life of Mrs. Sejal Bhushan Gharat, issued by LIC of India. Duplicate Policy will be issued unless objection is lodged with us within one month from this date.
 Place : Nhava Sheva
 Date: 31.07.2017 Sd/-
 Divisional Manager

जाहीर सूचना

याद्वारे तमाम जनतेला सूचना देण्यात येते की, माझे अशील प्रथमेश डेव्हलपर्स यांनी लिखित अंतर्गत अनुसूचीमध्ये वर्णन केलेल्या मालमत्तांचा विकास करण्यासाठी मला त्यांचे हक्क तपासण्याचे सूचित केले आहे.

माझे अशील न्यु मिलिद नगर को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लिमिटेड कडील एम.एस.आर.टी.सी.च्या प्लॉटवर झोपडपट्टीतील रहिवाशांसाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवत आहे.

सर्व व्यक्ती ज्यांचे विक्री, अदलाबदल, गहाण, बक्षीस, विश्वस्त, प्रभार, देखभाल, वारसा, कब्जा, भाडेपट्टा, धारणाधिकार किंवा अन्यथा मागाने वरील उल्लेखित मिळकतीच्या संदर्भात कोणताही दावा, हक्क आणि हितसंबंध असल्यास सदर तारखेपासून १४ दिवसात निमस्वाक्षरीकराना त्यांचे कार्यालय १ आणि २, रिद्धी सिद्धी अपार्टमेंट्स, गुल्कुल स्कुलमोर, पंजाब नॅशनल बँकेशेजारी, टिळक रोड, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४०० ०७७ येथे या जाहिरातीच्या प्रकाशनाच्या १४ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे. कसूरवार ठरल्यास अशा व्यक्तीचा दावा त्यागित आणि/किंवा परिष्कारित किंवा घेऊन घ्याव्यात.

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE that (1) MRS. LYNETTE PAUL SEQUIERA, (2) MR. ROZHAN PAUL SEQUIERA, (3) MR. ROYSTON PAUL SEQUIERA, legal heirs of deceased MR. PAUL LEO SEQUIERA member of Shayada E Hind CHS Ltd., I.C. Colony, Mount Poinser, Borivali (W), Mumbai 400 103, reported to have lost or misplaced the original Share Certificate bearing distinctive No.06 to 10 bearing Share Certificate No.2 in respect of Flat No.303 in the building of the society. The Society proposed to issue a duplicate share certificate to them. Claims and objections if any are invited by the society against issue of duplicate share certificate to them. The same should be lodged with the undersigned at 13, Mangal Murti C.H.S. Ltd., RDP-239, Sector-3, Charkop, Kandivali (W), Mumbai-400 067, within the period of 15 days from the publication of this notice, failing which claims, objections will be considered as waived, abandoned, given up or surrendered.

Sd/- (J.C. Vora)
 Advocate, High Court
 Place : Mumbai, Date: 01.08.2017

जाहीर नोटीस

श्री. विनोद हिरामण आवळे हे रा. फोर्ट, नि. मुंबई शहर हे दि. ३०.०९.२०१६ रोजी मयत झाले असून त्यांचे खालीलप्रमाणे वारसांनी अनुकंपा तत्त्वावरील नोकरी प्रयोजनासाठी वारस दाखला मिळणेबाबत, सेतु कार्यालय मुंबई शहर जूने जकात घर, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई - ०१, येथे दिनांक १३.०७.२०१७ रोजी अर्ज सादर केला आहे. वारसांची नावे खालीलप्रमाणे: १) पुष्पा विनोद आवळे - पत्नी वय-४४, २) विनिता विनोद आवळे - मुलगी वय-२४ ३) विनायक विनोद आवळे-मुलगा वय-२३ ४) शिखर विनोद आवळे - मुलगी वय-२०. उपरोक्त वारस दाखला देणेंस कुणाची हरकत असल्यास त्यांनी ही जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत नमूद कार्यालयात हरकती आल्यास त्याचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मदरसन सुमी सीस्टीम्स लिमिटेड

(सी.आय.एन. : L34300MH1986PLC284510)
 नोंदणीकृत कार्यालय : युनिट ७०५, सी विंग, वन बँकशी, बी ब्लॉक, चॅट्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, चॅट्रे (पूर्व), मुंबई - ४०० ०५१.

सेबी (सूची विनियमन) च्या विनियमन ४७ अंतर्गत याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, अन्व बाबींबरोबरच दि. ३० जून, २०१७ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीच्या अलेखापरिचित वित्तीय निष्कर्षांचे विचारविनिमय करणे व त्यांना मंजुरी देण्याकरिता कंपनीच्या संचालक मंडळाची सभा गुण्याब, दि. १० ऑगस्ट, २०१७ रोजी आयोजित करण्यात येत आहे.

मदरसन सुमी सीस्टीम्स लिमिटेडकरिता सही/डि.काण : नोएडा जि.एन. गाँव दिनांक : ३१.०७.२०१७ सी.एफ.ओ व कंपनी सचिव

PUBLIC NOTICE

Pursuant to the implementation of Goods and Service Tax ("GST") w.e.f. July 1st, 2017, the Maximum Retail Prices ("MRP") of all products imported and marketed by Reamal Investrade Co. a proprietorship company established in 1994 having its registered office at 404, S.V.P. Road, Congress Road, Mumbai - 400 004. The company has revised and increased prices from the existing MRP, due to the new tax rates under GST, applicable on the products of imports. The revised enhanced MRP shall be duly affixed / printed / stamped by the company on the packages of the already packed products, in accordance with the provisions of the Legal Metrology (Packaged Commodities) Rules, 2011 and order(s) issued by the Central Government in this regard. The revised MRP shall not be higher than the extent of increase in the tax on account of the new slabs applicable on the products under GST.

Reamal Investrade Co. 404, S.V.P Road, Congress House, Mumbai - 400004.

जाहीर सूचना

सर्व संबंधितांना याद्वारे सूचित करण्यात येते की, माझे अशील यांनी सर्व अडथळांपासून मुक्त असलेला व स्पष्ट व बाजारमूल्य हक्क असलेला जुना सर्व्हे क्र. २९८, नवीन सर्व्हे क्र. ५६, हिस्सा क्र. २ धारक महसूल गाव नवघर (भाईदर), तालुका व जिल्हा ठाणे येथील मोठ्या मालमत्तेचा भागाचा कम्युनिटी हॉलकरिता आ-क्षण क्र. २५३ अंतर्गत भाग मोजमापित ९९० चौ. मीटर असलेल्या एकूण क्षेत्र १,१९२.८५ चौ. मीटरची मालमत्ता मे. आशिष ग्रुप मॅज्जल कडून खरेदी करण्याचे मान्य केले आहे.

कोणताही व्यक्तीचे वरील मालमते संबंधात कोणते दावे, हक्क, अधिकार वा लाभ तसेच विक्री, भाडेकार, वहिवाट, परवाना, गहाण, धारणाधिकार वा कोणतेही अन्य दावे वा भागण्यास असल्यास तसेच कोणत्याही स्वरूपातील काही असल्यास त्यांनी आम्हाला आमचा पत्ता लीगल पॉईंट, जी/२-ए, कोमल टॉवर, पटेल नगर, भाईदर (प), पिन ४०१ २०१ येथे सदर तारखेपासून १४ दिवसांच्या आत सदर आरोपित दावे वा हक्क तसेच काही आक्षेप काही असल्यास ते लिखित स्वरूपात दस्तावेजांच्या प्रमाणित प्रत समवेत लिखित स्वरूपात कळवावे अन्यथा सदर आरोपित हक्क, दावे, प्रकाशित, सोडलेले, अधित्यागीत, परित्यागीत मानण्यात येतील व आमच्या अशिलांचे सर्व विद्यमान सर्व इच्छा व हेतू तसेच व्यवहार पूर्ण करण्यात येतील.

संदर्भ क्र. डझ/२१६/२०१७ दि. ०१ ऑगस्ट, २०१७.

सही/-
 पी. हरी
 वकील, उच्च न्यायालय
 (खरेदीदारांचे वकील)

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Smt. Premi Hundraj Mirani being member of Thakkar Plaza B Wing SRA Co-Op. Hsg. Soc. Ltd., having below mentioned address and entitle Flat No: B-501 in the Building of the society, died on 21/10/2015 without making any nomination. Mr. Anil Hundraj Mirani, from the legal heir of the said deceased members has applied for transfer of share & interest of said deceased member and membership in respect of said Flat no.: B-501. The society hereby invites claims or objections with certified documents from the heir / heirs or other claimants / Objectors to the transfer of the said share and interest of the deceased members in the capital / Property of the society for

PUBLIC NOTICE

Take notice all concerned that my client MR. SARNATH MITTAL SINGH is desire to purchase the Room No. A-06 in Charkop (1) Nutan Co-op. Housing Society Ltd. situated at Plot No.372, Sector-3, Charkop, Kandivall (West), Mumbai-400067 from MRS. VASANTI VILAS REGE.

Also note that the following original document pertaining to the said Room has been lost / misplaced from her.

a) Allotment Letter issued by the MHADA in the name of original allottee MR. MADHUKAR TUKARAM RANGE.

Any person/bank/financial institution having any right, title or interest by way of sale, mortgage, lease, lien, gift, tenancy, ownership etc. pertaining to the said Room shall make it known in writing to the undersigned with supporting documents within 14 (fourteen) days of the publication hereof, failing which any such claim shall be deemed to be non-existent or waived and the sell/purchase transaction shall be completed without reference to such claim.

RAJENDRA B. GAIKWAD
 Advocate, High Court,
 Room No.D-46, MilapCHSL.,
 Plot No.183, Sector-1, Charkop,
 Kandivli (W), Mumbai-67.
 Place: MUMBAI
 Date : 02-08-2017

सीमेक लिमिटेड

सी.आय.एन. क्र. : L63032MH1986PLC154910
 नोंदणीकृत व कॉर्पोरेट कार्यालय : ए - १०१ - १०५, ९ वा मजला, २१५ अरियम, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०९३, भारत.
 दूर. + ९१ २२ ६६९४ १८००
 फॅक्स : + ९१ २२ ६६९४ १८१८
 ई-मेल : seamec@bom5.vsnl.net.in

सेबी (सूची अनिवारता व विमोचन आवश्यकता) २०१५च्या विनियमन २९ सहवाचन विनियमन ४७ अंतर्गत सूचना देण्यात येत आहे की, दि. ३० जून, २०१७ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीच्या अलेखापरिचित वित्तीय निष्कर्षांचे विचारविनिमय करणे व त्यांच्या पटनोंदणीकरिता कंपनीच्या संचालक मंडळाची सभा गुण्याब, दि. ११ ऑगस्ट, २०१७ रोजी आयोजित करण्यात येत आहे.

सदर माहिती कंपनीची वेबसाईट www.seamec.in वरील प्रदर्शित आहे व ती स्टॉक एक्सचेंजेसची वेबसाईट www.bseindia.com व www.nseindia.com वरूनही प्राप्त करता येऊ शकेल.

सीमेक लिमिटेडकरिता एन.एन. मोहंती अध्यक्ष - कॉर्पोरेट कायकाज, विधी व कंपनी सचिव
 ठिकाण : मुंबई
 दिनांक : २ ऑगस्ट, २०१७

KUMAR WIRE CLOTH MANUFACTURING COMPANY LIMITED.

Regd. Office : D-23, M.J.D.C., Talaja, Taluka - Panvel, Dist. Raigad, Pincode-410 208.

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a Meeting of the Board of directors of the Company will be held on Friday, August 11, 2017 to interalia consider and approve the Un-audited Standalone and consolidated Financial Results of the company for the 1st Quarter ended June 30, 2017.

The Notice of the Board Meeting is also available on our website <https://www.kumarwire.com/> and also on the website of the Stock Exchanges i.e. www.bseindia.com.

FOR KUMAR WIRE CLOTH MANUFACTURING COMPANY LIMITED Sd/-
 COMPLIANCE OFFICER

Place : Mumbai.
 Date : 01.08.2017.
 Rameshwar Media

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to all that Mr. Bimalrai Raghunathrai Kochhar and Mr. Rajesh Raghunathrai Kochhar, the owners of All that piece and parcel of land admeasuring 574.56 square yards equivalent to 480.4 sq.mtrs. bearing CTS No. 1609 of Revenue Village Chembur, Taluka Kurla, in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban, within the limits of Municipal Corporation for Greater Mumbai, being, lying and situate at Plot No.298-A, 5th Road, Chembur, Mumbai - 400 071 have agreed to grant development rights with respect to the said Property to our client, free from all encumbrances.

Any person/s having any claim/s in respect of the said property or any part thereof by way of sale, inheritance, exchange, mortgage, charge, lease, tenancy, license, lien, gift, trust, lis-pendens, maintenance, possession, easement, or otherwise howsoever is requested to make the same known to undersigned at address mentioned below, alongwith necessary documents to substantiate such claim/s, within 10(Ten) days, from the publication of this notice, failing which, our client shall complete the transaction and claim/s, if any of any person/s not lodged within said stipulated period shall be considered as willfully abandoned, waived and given away by said person/s.

Dated this 2nd day of August, 2017;
 Sd/-
 K. K. RAMANI & ASSOCIATES
 (Advocates)
 118, Ramani Villa, 1st Road, T.P.S. IV, Bandra (W), Mumbai - 400 050

असाही इंडस्ट्रीज लिमिटेड

सी.आय.एन. : L17120MH1993PLC073267
 नोंदणीकृत कार्यालय : ईकोवॅस, मुसुन, तालुका वाडा, जिल्हा ठाणे ४२१ ३१२.
 ईमेल : asahifibreslimited@gmail.com वर. क्र. ९१ २२ २४४४४४६

शुद्धिपत्रक

लव्हसन एक्सपोर्ट्स लिमिटेड

१८, बजाज भवन, नरिमन पॉइंट, मुंबई - ४०० ०२१.

कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्यातून गुजरात राज्यात स्थानांतरित करण्यासंदर्भात कंपनी (संस्थापन) नियम, २०१४ च्या नियम ३० अंतर्गत प्रसिद्ध सूचनेच्या पुढे, कोणताही व्यक्तीच्या हितास प्रस्तावित बदलाद्वारे काही बाधा पोहोचत असल्यास त्यांनी त्याची/तिची हरकत त्याच्या/तिच्या हिताचे स्वरूप व विरोधाची पारदर्शनी यांसमवेत सादर करावी किंवा रजिस्टर्ड टपालाने पाठवावी तसेच क्षेत्रीय संचालक, पश्चिम क्षेत्र, कॉर्पोरेट कामकाज मंत्रालय, एम्बेस्ट, ५ वा मजला, १०० मरीन ड्राइव्ह, मुंबई - ४०० ००२ यांनाही पाठवावी.

लव्हसन एक्सपोर्ट्स लिमिटेडकरिता व त्यांच्या वतीने

श्री. जीनेश भारतलाल शाह
 डी.आय.एन. : ००३४०२८५
 व्यवस्थापकीय संचालक

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येत आहे की, १. श्री. किरण रसिकलाल शाह, २. श्री. संजय रसिकलाल शाह व ३. श्रीमती रंजन कुमारपाल येहता (मालक) यांनी आमच्या अधिलाना असे सादरीकरण दिले आहे की, ते खालील अनुसूचीमध्ये विस्तृतपणे विवरणीत मालमत्तासंदर्भात (सदर मालमत्ता) मालक आहेत. मालक आमच्या अशिलांसमवेत त्यांच्या मालकीच्या सर्व भागांपासून मुक्त असलेल्या सदर मालमत्तेच्या स्पष्ट व विपणनयोग्य हक्कांसमवेत विक्रीसाठी बोलणी करीत आहेत. कोणताही व्यक्तीचा सदर मालमत्ता वा तिच्या कोणत्याही भागाविरोधात वा मध्ये उत्तराधिकार, गहाण, ताबा, विक्री, भेट, भाडेकार, धारणाधिकार, प्रभार, वडिवाट,